



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक २७]

मंगळवार, ऑक्टोबर २९, २०२४/कार्तिक ७, शके १९४६

[पृष्ठे ७, किंमत : रुपये ५५.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-नागपूर विभागीय पुरवणी

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३७.

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्रमांक २), यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३

अन्वये कलम ११ (१) खालील प्रारंभिक अधिसूचना

क्रमांक-उजिभू-मं.अं.-कावि-१२३-२०२४.-

ज्याअर्थी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम ३ मधील पोट-कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाने महसूल व वनविभाग अधिसूचना क्रमांक MIS-११-२०१४-C.R. ७७-A-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यानंतर यापुढे याला “सदरु अधिसूचना” संबोधण्यात यावे) अन्वये सार्वजनिक प्रयोजनार्थ जमीन संपादन करतांना सदरहु कायद्याच्या कलम ३ मधील पोटकलम (झेड-अ) नुसार जिल्ह्यातील ५०० हेक्टर पेक्षा जास्त नसलेल्या जमिनीच्या बाबतीत त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी यांना या कायद्याअंतर्गत जमीन संपादन करण्यास शासनाच्या वतीने समुचित शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे;

आणि ज्याअर्थी या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना शासनाच्या वतीने समुचित शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे, त्याअर्थी अनुसूची-एकमध्ये दर्शविलेल्या जमिनी (या पुढे याच “उक्त भूमी” असा उल्लेख करण्यात येईल) अनुसूची-दोन मध्ये नमुद केलेल्या सार्वजनिक प्रयोजनाकरीता आवश्यक आहे किंवा आवश्यक असल्याचा संभव आहे. (यापुढे याचा उल्लेख “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा करण्यात येईल) याबाबत जिल्हाधिकारी नागपूर यांची समुचित शासन म्हणून खात्री झाल्यामुळे सदरु कायद्याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) नुसार सार्वजनिक कामाचे प्रयोजनासाठी जमीन संपादन करण्यात येते असे अधिसूचित करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी सदरु भूमी-संपादन कायदानुसार सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमी संपादीत करताना भूधारकास विस्थापित करण्याचे कारण सोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये नमुद केलेले आहे ;

आणि ज्याअर्थी, भूमीसंपादन कायद्यांतर्गत सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमीसंपादन करताना सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश सोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये नमूद केलेला आहे,

आणि ज्याअर्थी या भूमीसंपादन कायद्याचे कलम ४३ पोट कलम (१) नुसार विस्थापितांचे पुनर्वसन व पुनर्स्थापना करण्याकरीता सोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये प्रशासकाचे विवरण नमूद केलेले आहे. (प्रशासकाची नियुक्ती आवश्यक असल्यास अनुसूची-पाच मध्ये माहिती देणे आवश्यक आहे.) ;

त्याअर्थी सदर कायद्याच्या कलम ११ चे पोट कलम (४) नुसार अधिसूचना प्रसिध्द केल्याच्या दिनांका. पासून सदर भूमी कायद्याच्या प्रकरण ४ खाली कार्यवाही पूर्ण होईपर्यंत कोणतीही व्यक्ती उक्त जमिनीचा अथवा जमिनीच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा कोणताही व्यवहार करविणार नाही किंवा अशा जमिनीवर कोणताही बोजा निर्माण करणार नाही ;

परंतु, जिल्हाधिकारी अशाप्रकारे अधिसूचित केलेल्या भूमीच्या मालकाने अर्ज केल्यावर लेखी नोंदवावयाच्या विशेष परिस्थितीमध्ये या पोट-कलमाच्या अंमलबजावणी मधून अशा भूमी मालकास सूट देऊ शकेल.

परंतु आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यामुळे तिला सोसाव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची अथवा क्षतीची जिल्हाधिकारी द्वारे भरपाई देण्यात येणार नाही.

पुन्हा असे घोषित करण्यात येते की, सदर भूमी संपादन कायद्याचे कलम ११ च्या पोट कलम (५) अन्वये जिल्हाधिकारी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यापुढे ज्याचा उल्लेख “ उक्त नियम” असा करण्यात येईल) चे नियम १० उपनियम (३) अन्वये भूमी अभिलेख अद्यावत करण्याचे काम हाती घेतील.

आणि म्हणून त्याअर्थी समुचित शासन म्हणून जिल्हाधिकारी सदर कायद्याचे कलम ३ पोट कलम (छ) अन्वये उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक-२ विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नांगपूर यांना जिल्हाधिकारी यांची कर्तव्ये पार पाडण्यास प्राधिकृत करीत आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भू-संपादन प्रकरण क्रमांक ०४-अ-६५-२०२४-२५ गावाचे नांव :- हरदोली, तालुका:- कुही, जिल्हा:- नागपूर, प.ह.नं. ६१.

अ.क्र. (१)	सर्व्हे क्रमांक किंवा गट क्रमांक (२)	संपादनाखालील क्षेत्र (३) हे. आर
१	१७४/१	० ०४
२	१७५	० २०
३	१७३/१	० ०३
४	१७३/२/२	० ०५
५	१७६	० ०६
६	१७२/२	० ०४
७	१७७/१	० ०७
८	१७७/२	० ०३
९	१७७/२पैकी	० ०३
१०	१७०	० ०४
११	१७१	० ०७
१२	२७६	० १८
१३	२५८	० ०५

एकूण . . . ० ८९

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव	:	गोसेखुर्द प्रकल्प.
प्रकल्पाचे कामाचे विवरण	:	गोसेखुर्द पुनर्वसन विभागीय पथक, नागपूर मौजा- हरदोली शेतजमीन संपादित करण्याबाबत भूसंपादन प्रस्ताव.
प्रकल्पाचे समाजाला होणारे फायदे	:	सदर प्रकल्पामुळे कुही व नागपूर जिल्ह्यातील अंदाजे ० ते ६९० चौ. मी. जमिनीला बांधकाम विभागाकडून सिंचनाचा लाभ मिळेल.

अनुसूची-तीन

प्रकल्पबाधितांना विस्थापित करणे आवश्यक असल्याबाबतची कारणे

- निरंक -

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणचा सारांश	:-	पर्यावरण व वन मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांचे कार्यालयीन मेमोरान्डम क्र. J-११०१६ (७) / ८४ - EN५/१ A दिनांक ०३ फेब्रुवारी १९८८ अन्वये या प्रकल्पास पर्यावरण विभागाचे नाहरकत मिळालेले असल्याने नवीन भूसंपादन कायदा, २०१३ कलम (६) मध्ये अन्वये सामाजिक परिणाम निर्धारणातून सूट आहे.
----------------------------------	----	---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ.) अधिकाऱ्यांचे नांव, पदनाम	:- निरंक
(ब.) अधिकाऱ्याचा कार्यालयीन पत्ता	:- निरंक
(क.) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली त्या अधिसूचनेचे विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे)	:- निरंक

विशेष नोंद :- भूसंपादित जमिनीचा नकाशा उपजिल्हाधिकारी, (भूसंपादन क्रमांक २), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३८.

जाहीर सूचना

क्रमांक मं.अ.-विपाविम नागपूर-कावि-१२७-२०२४.-

महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. एनएमआर-३३१८-प्र.क्र. १४५-नवि-७, मंत्रालय, मुंबई-३२ दिनांक १२, मे, २०२३, अन्वये नागपूर प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुधारित मान्यता देण्याबाबत. ऑटोमोटीव्ह चौक ते कन्हान नदी (मार्गिका २ ए - उत्तर मार्गिकेचे विस्तार) व (२) प्रजापतीनगर ते ट्रान्सपोर्ट नगर (मार्गिका ४ ए-पुर्व मार्गिकेचे विस्तार) या उन्नत मेट्रो मार्ग प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.

Letter No. K-14011/06/2019-MRTS-II Government of India Ministry of Housing and Urban Affairs, Nirman Bhawan, New Delhi Dated 29 December, 2022 अन्वये केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे.

तसेच, नागपूर मेट्रो रेल कार्पोरेशन लि. ही कंपनी दिनांक १८ फेब्रुवारी २०१५ रोजी Government of India, MINISTRY OF CORPORATE AFFAIRS, Office of the Registrar of Companies, Mumbai, Maharashtra, India येथे नोंदणी करण्यांत आली असून सदर कंपनीचा Certificate of Incorporation (CIN) No. U60100MH2015SGC262054 हा आहे.

सध्या स्थितीत सदर कंपनीचे नाव महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) दिनांक २३ जानेवारी २०१७ पासून करण्यांत आले असून CIN No. वर नमूद केल्या प्रमाणेच आहे.

नागपूर मेट्रो रेल टप्पा-२ प्रकल्पाचे मार्गिका ४ ए - पुर्व - पश्चिम मार्गिकेचे विस्तार ट्रान्सपोर्ट नगर मेट्रो स्टेशन, या स्थळी मौजा-कापसी (बु.) ता. कामठी येथील खसरा नंबर १८/३ मधील एकूण आराजी ८०००.४४ चौ.मी. पैकी ६३४.१० चौ. मी. जागा माँ उमीया औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. तर्फे अध्यक्ष दिनेश रतनसी हलपानी (संजय जिवराज पटेल) यांची खाजगी जमीन बाधीत होत आहे.

खसरा नं. १८/३ मधील एकूण आराजी ८०००.०० चौ.मी. पैकी ६३४.१० चौ. मी. ही जागा, महाराष्ट्र शासन महसूल, व वन विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-०३-२०१५- प्र.क्र. ३४-अ -२, मंत्रालय, मुंबई दिनांक १२ मे, २०१५ व ३० सप्टेंबर, २०१५ प्रमाणे ठरविल्यानुसार भूधारक माँ उमीया औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. तर्फे अध्यक्ष दिनेश रतनसी हलपानी (संजय जिवराज पटेल) यांनी जमीन थेट खरेदी करून देण्यास दिनांक ०७ मार्च, २०२४ रोजी संमतीपत्र करून दिले आहे.

ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत जमीनीच्या मालकी हक्काबाबत व न्यायालयीन दाव्याबाबत जमीन मालकांकडून किंवा हित संबंधित व्यक्तींकडून प्राप्त झालेल्या हरकतीची किंवा सूचनांची चौकशी करण्यांत येईल आणि संबंधित हरकतीच्या आणि सूचनांच्या समर्थनार्थ तोंडी वा कागदोपत्री पुरावा सादर करण्यासाठी जातीने किंवा कोणत्याही कायदेशिर व्यक्तीमार्फत उपस्थित राहण्याची मुभा असेल. मुदतीत कोणतेही हरकत न आल्यास सदरील जमीन मालकाची मिळकत निर्वेद व निर्जोखीम असल्यांचे समजून सरळ खरेदीचा व्यवहार करण्यांत येईल. दिलेल्या मुदतीनंतर कोणाचीही हरकत आल्यास ती या कार्यालयांस कायदेशीररित्या बंधनकारक राहणार नाही. याची तमाम सर्व लोकांनी नोंद घ्यावी.

शासन निर्णय दिनांक १२ मे, २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर, २०१५ आणि महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्र. एलक्यूएन-०१-२०१७-प्र.क्र.१२-अ-२ दिनांक २५ जानेवारी, २०१७ अन्वये सिंचन व इतर प्रकल्पांसाठी खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्यासाठी अनुसरावयाच्या कार्यपध्दतीनुसार उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, क्रमांक २ विपाविम, नागपूर, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांचे कार्यालयातर्फे कार्यवाही करण्यात येत आहे.

खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने घेण्यात येणाऱ्या जमीनीचे प्रकरण क्र.२/अ-६५/२०२३-२४. विवरण खालील प्रमाणे आहे.

अनुसूची

मौजा	प. ह. नं.	सर्व्हे क्रं.	शिट नं.	तहसिल	नगर भूमापन क्र.	एकुण क्षेत्र चौ. मी.	थेट खरेदी पध्दतीनुसार घ्यावयाचे क्षेत्र चौ. मी. संयुक्त मोजणी नुसार	भूधारकाचे नाव
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
कापसी	२०	१८/३	-	कामठी	-	८०००.००	६३४.१० चौ.मी.	माँ उमीया औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. तर्फे अध्यक्ष दिनेश रतनसी हलपानी (संजय जिवराज पटेल)

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३९.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३
अन्वये कलम ११ (१) खालील प्रारंभिक अधिसूचना

क्रमांक-उजिभू-मं.अं.-कावि-१३१-२०२४.-

ज्याअर्थी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम ३ मधील पोट-कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाने महसूल व वनविभाग अधिसूचना क्रमांक MIS-११-२०१४-C.R. ७७-A-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यानंतर यापुढे याला सदरु अधिसूचना संबोधण्यात यावे) अन्वये सार्वजनिक प्रयोजनार्थ जमीन संपादन करतांना [सदरु कायद्याच्या कलम ३ मधील पोट-कलम (झड-अ) नुसार] जिल्ह्यातील ५०० हेक्टर पेक्षा जास्त नसलेल्या जमिनीच्या बाबतीत त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी यांना या कायद्या अंतर्गत जमीन संपादन करण्यास शासनाच्या वतीने समुचित शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे;

आणि ज्याअर्थी या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना शासनाच्या वतीने समुचित शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे, त्याअर्थी अनुसूची-एकमध्ये दर्शविलेल्या जमिनी (या पुढे याच “उक्त भूमी” असा उल्लेख करण्यात येईल) अनुसूची-दोन मध्ये नमूद केलेल्या सार्वजनिक प्रयोजनाकरीता आवश्यक आहे किंवा आवश्यक असल्याचा संभव आहे. (यापुढे याचा उल्लेख “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा करण्यात येईल) याबाबत जिल्हाधिकारी नागपूर यांची समुचित शासन म्हणून खात्री झाल्यामुळे सदरु कायद्याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) नुसार सार्वजनिक कामाचे प्रयोजनासाठी जमीन संपादन करण्यात येते असे अधिसूचित करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी सदरु भूमी-संपादन कायद्यानुसार सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमी संपादीत करताना भूधारकास विस्थापित करण्याचे कारण सोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये नमूद केलेले आहे ;

आणि ज्याअर्थी, भूमीसंपादन कायद्या अंतर्गत सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमीसंपादन करतांना सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश सोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये नमूद केलेला आहे,

आणि ज्याअर्थी या भूमीसंपादन कायद्याचे कलम ४३ पोट-कलम (१) नुसार विस्थापितांचे पुनर्वसन व पुनर्स्थापना करण्याकरीता सोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये प्रशासकाचे विवरण नमूद केलेले आहे. (प्रशासकाची नियुक्ती आवश्यक असल्यास अनुसूची-पाच मध्ये माहिती देणे आवश्यक आहे.) ;

त्याअर्थी सदरु कायद्याच्या कलम ११ चे पोट-कलम (४) नुसार अधिसूचना प्रसिध्द केल्याच्या दिनांका. पासून सदरु भूमी कायद्याच्या प्रकरण ४ खाली कार्यवाही पूर्ण होईपर्यंत कोणतीही व्यक्ती उक्त जमिनीचा अथवा जमिनीच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा कोणताही व्यवहार करविणार नाही किंवा अश्या जमिनीवर कोणताही बोजा निर्माण करणार नाही ;

परंतु, जिल्हाधिकारी अशाप्रकारे अधिसूचित केलेल्या भूमीच्या मालकाने अर्ज केल्यावर लेखी नोंदवावयाच्या विशेष परिस्थितीमध्ये या पोट-कलमाच्या अंमलबजावणी मधून अशा भूमी मालकास सूट देऊ शकेल.

परंतु आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यामुळे तिला सोसाव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची अथवा क्षतीची जिल्हाधिकारी व्दारे भरपाई देण्यात येणार नाही.

पुन्हा असे घोषित करण्यात येते की, सदरु भूमी संपादन कायद्याचे कलम ११ च्या पोट-कलम (५) अन्वये जिल्हाधिकारी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यापुढे ज्याचा उल्लेख “उक्त नियम” असा करण्यात येईल) चे नियम १० उपनियम (३) अन्वये भूमी अभिलेख अद्यावत करण्याचे काम हाती घेतील.

आणि म्हणून त्याअर्थी समुचित शासन म्हणून जिल्हाधिकारी सदरु कायद्याचे कलम ३ पोट-कलम (छ) अन्वये उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक २ विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नांगपूर यांना जिल्हाधिकारी यांची कर्तव्ये पार पाडण्यास प्राधिकृत करीत आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भू-संपादन प्रकरण क्रमांक ०१-अ-६५-२०२४-२५ गावाचे नांव :- म्हसली, तालुका:- कुही, जिल्हा:- नागपूर, प.ह.नं. ६१.

अ.क्र. (१)	सर्व्हे क्रमांक किंवा गट क्रमांक (२)	संपादनाखालील क्षेत्र (३) हे. आर
१	११५/१/अ	० १३
२	४५/१/अ	० ०६
३	६३/२/१/अ	० २२

अनुसूची-एक-चालू		
(१)	(२)	(३) हे. आर
४	८२/१/अ	० २०
५	८३/१/अ	० २६
६	८४/१/अ	० १५
७	८५/१/अ	० १६
८	८६/१/अ	० २१
९	९१/१/अ	० ९२
१०	९२/१/अ ० ४२	० ४२
११	९२/१/अ ०.८४	० ०२
१२	९२/१/अ ०.८३	० ०२
१३	११६/१/अ	० ४१
१४	११७/१/अ	० ४८
१५	११५/११८/१६३/१/१/अ	० १०
१६	११५/११८/१६३/१/३/अ	० १९
१७	१३२/३	० ०५
१८	१३२/४	० २१
१९	१३२/५	० १५
२०	१५१/१/अ	० ३३
२१	१५२/१/अ	० ८९
२२	१७३/१	० १०
२३	१७२/१	० ०४
२४	२४/१	० २५
२५	११४/१	० २६
२६	१६६/१	० १३
२७	४९/१	० ०२
२८	५०/१	० १२
२९	९३/१	० ०७
३०	९९/१	० १२
३१	१०४/१	० ०९
३२	१०२/१	०.५५

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव	:	गोसेखुर्द प्रकल्प.
प्रकल्पाचे कामाचे विवरण	:	गोसेखुर्द पुनर्वसन विभागीय पथक, नागपूर मौजा-म्हसली शेतजमीन संपादित करण्याबाबत भूसंपादन प्रस्ताव.
प्रकल्पाचे समाजाला होणारे फायदे	:	सदर प्रकल्पांमुळे कुही व नागपूर जिल्ह्यातील अंदाजे २४६.०० चौ. मी. जमिनीला सिंचनाचा लाभ मिळेल.

अनुसूची-तीन

प्रकल्पबाधितांना विस्थापित करणे आवश्यक असल्याबाबतची कारणे

- निरंक -

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणचा सारांश	:-	पर्यावरण व वन मंत्रालय, भारत सरकार नवि दिल्ली यांचे कार्यालयीन मेमोरान्डम क्र. J-११०१६ (७) / ८४ - EN५/१A दिनांक ०३ फेब्रुवारी १९८८ अन्वये या प्रकल्पास पर्यावरण विभागाचे नाहरकत मिळालेले असल्याने नविन भूसंपादन कायदा, २०१३ कलम (६) मध्ये अन्वये सामाजिक परिणाम निर्धारणातून सूट आहे.
----------------------------------	----	---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

अ. अधिकाऱ्यांचे नांव, पदनाम	:- निरंक
ब. अधिकाऱ्याचा कार्यालयीन पत्ता	:- निरंक
क. ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली त्या अधिसूचनेचे विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे)	:- निरंक

विशेष नोंद :- भूसंपादित जमिनीचा नकाशा उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक २, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

विशालकुमार मेश्राम,

उपजिल्हाधिकारी,

(भूसंपादन क्रमांक २),

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर.

नागपूर :

दिनांक २३ ऑक्टोबर, २०२४.